

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना
जून, २०१९ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे
अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या
"वने" उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतूदीचे घाटप.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.१६/का.६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २१ डिसेंबर, २००९.

- वाचा : १) वित्त विभागाचे क्र.पूरक १०.०९/प्र.क्र.१५२/अर्थ-३, दि.३० जून, २००९.
२) विभागाचा शासन निर्णय क्र.टिएसपी २००८/प्र.क्र.६/का.६, दि.१६ डिसेंबर, २००९.
३) नियोजन विभागाचा शासन निर्णय क्र.जिवायो १००७/प्र.क्र.३९/का-१४४४, दि.१६.२.२००८.

शासन निर्णय : घर नमूद केलेल्या विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला नियतव्यय अर्थसंकल्पित करणे, वितरित करणे व त्यामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षापासून व सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. आता विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयानुसार तरतूद वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच नियोजन विभागाच्या घर नमूद केलेल्या दिनांक १६.२.२००८ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार प्रशासकीय मान्यतेचे अधिकार नियोजन विभागाने ठरवून दिलेल्या प्रचलित पद्धतीप्रभाणे कायम राहील. लेखाशिर्ष तसेच उप लेखाशिर्ष निहाय झालेल्या खर्चाची व साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टांची भाहिती प्रत्येक महिन्यात १० तारखेपूर्वी विभागीय आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना पाठवावीत.

२. जिल्हा अधिकारी / नियंत्रक अधिका-यांनी त्यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या तरतूदीचे तात्काळ विभागनिहाय / जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय घाटप करून ती तरतूद संबंधित विभागाचे अंमलवजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवून त्या विभागास व आदिवासी विकास विभागास कळवावे. तसेच पुरवणी मागणी ज्या योजनेसाठी घेण्यात आली आहे त्याच योजनेवर खर्च होईल याची नियंत्रक अधिका-यांनी दक्षता घ्यावी. याबाबत झालेल्या कोणत्याही अनियमिततेस ते व्यक्तिशः जबाबदार राहील. पुरवणी मागणीच्या तरतूदी या शासन निर्णयान्वये नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहेत. या शासन निर्णयाद्वारे यासर्व तरतूदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीद्वारे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येतील.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच जनजाती क्षेत्राबाहेरील केलेली तरतूद त्याच क्षेत्रासाठी खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत जिल्हाधिकारी / नियोजन अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्ष निहाय / उप लेखाशिर्ष निहाय तसेच साध्य

झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती घर नमूद केलेल्या संबंधित अधिकारी व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न घुकता पाठयादी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नायांने,

श्र. २.८१६ ग
२८१५००

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,
जिल्हाधिकारी, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/नंदुरबार/जळगांव/अहमदनगर/पुणे/बुलढाणा/अमरावती/
यवतमाळ/ नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली/नांदेड.
प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर (५ प्रती)
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.
विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.
जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/नंदुरबार/जळगांव/अहमदनगर/पुणे/
बुलढाणा/अमरावती/यवतमाळ/नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/ गडचिरोली/नांदेड.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,(सर्व)
संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/नंदुरबार/जळगांव/अहमदनगर/पुणे/बुलढाणा/अमरावती/यवतमाळ/
नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली/नांदेड.
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ / महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
सर्व सहसचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
नियड नस्ती (का-६)

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे
जिल्हानिहाय वाटप (टीएसपी)**

पूरक मागणी वाब क्र.३१६

| शिर्ष : वने | मागणी क्रमांक टी-५ | | | |
|---|---|--|---|------|
| योजनेचे नांव : एकत्रित जंगल विकास कार्यक्रम (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात) | मुख्य लेखाशिर्ष : २४०६-वनीकरण व वन्यजीव-पंचवार्षिक योजनातार्फ योजना-०१-वनीकरण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) एकत्रित जंगल विकास कार्यक्रम (२४०६ २०८१) ०२, मजूरी व २१, सामुग्री व पुरवठा | | | |
| जिल्हाचे नांव | २००९-१० साठी केलेली तरतूद | २००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी | प्रशासकीय विभाग | शेरा |
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| अवकलकुवा धडगांव विशेष कृती कार्यक्रम | १२३८१ | संबंधित जिल्हाधिकारी | महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२ | |
| एकूण - | १२३८१ | | | |

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे
जिल्हानिहाय वाटप (टीएसपी)**

पूरक मागणी वाब क्र.३२८

| शिर्ष : वने | मागणी क्रमांक टी-६ | | | |
|--|--|--|---|------|
| योजनेचे नांव : किरकोळ जंगल उत्पन्नाचा विकास (जिल्हास्तरीय) (रु.हजारात) | मुख्य लेखाशिर्ष : ४४०६-वनीकरण व वन्यजीव यांवरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-वनोत्पादन-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) गोण वनोत्पादनाचा विकास (४४०६ ०३५८) ०२, मजूरी व २१, पुरवठा व सामुग्री | | | |
| जिल्हाचे नांव | २००९-१० साठी केलेली तरतूद | २००९-१० ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी | प्रशासकीय विभाग | शेरा |
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| ठाणे | ६६६ | संबंधित जिल्हाधिकारी | महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२ | |
| धुळे | २८७ | | | |
| नंदुरवार | ५७०२ | | | |
| अहमदनगर | ३५९ | | | |
| यवतमाळ | ६२ | | | |
| नागपूर | १४४ | | | |
| गोंदिया | ३५९ | | | |
| गडचिरोली | १४४ | | | |
| जळगांव | ८४२ | | | |
| एकूण - | ८५६५ | | | |

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे
जिल्हानिहाय वाटप (टीएसपी)

पूरक मागणी बाब क्र. ३२८

| | | | | |
|---|---|--|---|------|
| शिर्ष : वने योजनेचे नांव : दगडी चेक डॅम बांधणे (जिल्हास्तरीय) (र.हजारात) | मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४४०६-वनीकरण व वन्यजीव यांवरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-वनोत्पादन-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०४) दगडी शुष्क बंधारे बांधणे (४४०६ ०८०३) ०२, मजूरी व २१, पुरवठा व सामुग्री | | | |
| जिल्हाचे नांव | २००९-१० साठी केलेली तरतूद | २००९-१० ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी | प्रशासकीय विभाग | शेरा |
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| अहमदनगर | १३८२ | संबंधित जिल्हाधिकारी | महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२ | |
| नाशिक | ४९१८ | | | |
| एकूण - | ६३०० | | | |

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे
जिल्हानिहाय वाटप (टीएसपी)

पूरक मागणी बाब क्र. ३१६

| | | | | |
|---|--|--|---|------|
| शिर्ष : वने योजनेचे नांव : वन पर्यटन स्थळांचा विकास (जिल्हास्तरीय) | मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : २४०६-वनीकरण व वन्यजीवन-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-वनीकरण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०५) वन पर्यटन स्थळांचा विकास करणे (२४०६ ६९४२) ०२, मजूरी, २१, सामुग्री व पुरवठा. | | | |
| जिल्हाचे नांव | २००९-१० साठी केलेली तरतूद | २००९-१० ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी | प्रशासकीय विभाग | शेरा |
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| ठाणे | ३३ | संबंधित जिल्हाधिकारी | महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२ | |
| नाशिक | ३४७४ | | | |
| धुळे | ६६६ | | | |
| नंदूरबार | ४३८२ | | | |
| एकूण - | ८५५५ | | | |

टीप : मार्च, ०९ च्या लेखाअनुदानान्वये अर्थसंकल्पीत झालेली या लेखाशिर्षाखाली रु. ३३ हजार एवढी तरतूद ठाणे जिल्हासाठी वितरीत करण्यात येत आहे.

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे
जिल्हानिहाय दाटप

| शिर्ष : वने योजनेचे नांव : गौण वनोत्पादनाचा विकास (जिल्हास्तरीय) | मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४४०६-वनीकरण व वन्यजीवन यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०३) गौण वनोत्पादनाचा विकास (४४०६ २१२२) ०२, मजूरी, २१, सामुग्री व पुरवठा. | | | |
|---|--|--|---|------|
| जिल्हाचे नांव | २००९-१० साठी केलेली तरतूद | २००९-१० ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी | प्रशासकीय विभाग | शेरा |
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| यवतमाळ | ५०० | संबोधित जिल्हाधिकारी | महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२ | |
| नागपूर | २५० | | | |
| गोंदिया | २०० | | | |
| गडचिरोली | १९३ | | | |
| एकूण - | ११४३ | | | |

टीप : मार्च,०९ च्या लेखाअनुदानान्वये अर्थसंकल्पीत झालेली या लेखाशिर्षाखाली तरतूद वितरीत करण्यात येत आहे.
